# Chandni Textiles Engineering Industries Ltd.

Regd Office: 110, T.V. Industrial Estate, 52, S.K.Ahire Marg, Worli, Mumbai-400030, Maharashtra, India Office no: 022-24950328; Mobile no.: 9324802995 / 9324802991 Email: jrgroup@jrmehta.com; sales@cteil.com CIN: L25209MH1986PLC040119

Date: 15<sup>th</sup> February, 2022.

То	То
The Listing Manager,	The Listing Manager,
Listing Department	Listing Department,
The BSE Limited,	The Metropolitan Stock Exchange of India Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,	Vibgyor Towers, 4th Floor, Plot No C 62, G Block,
Dalal Street, Fort, Mumbai – 400001	Opposite Trident Hotel, Bandra Kurla Complex,
	Bandra (East), Mumbai -400098, India,
	Telephone No.: +91-22 6112 9000
	Fax No.: +91 22 2654 4000
Scrip Code: 522292	
Scrip Id: CHANDNI	MSEI Symbol: CHANDNI

Dear Sir/Madam,

Sub: Submission of Newspaper Announcement for Standalone Unaudited Financial Results for the quarter and nine month ended 31<sup>st</sup> December, 2021.

Pursuant to Regulation - 47 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith newspaper advertisements of Standalone Unaudited Financial Results for the quarter and nine month ended 31<sup>st</sup> December, 2021 published in The Free Press Journal (English Edition) and Navshakti (Marathi Edition).

Kindly take the same on records.

Thanking You.

Yours faithfully,

For Chandrai Textiles Engineering Industries Limited

Jayesh R Mehta Managing Director DIN: 00193029



### NOTICE

NOTICE is hereby given to all the concerned that our clients. Rainbow Plastic Industries, who have availed loan facilitie from HDFC Bank Limited, Ahura Centre Ground Floor, Mahakali Caves Road Andheri East, Mumbai - 400093 (hereinafter called the "said Bank") agains the security of the Industrial Gala being Unit No. 45 in Building "A". on the 1st Floor in Giriraj Industrial Estate situated at Mahakal Caves Road, Chakala, Andheri (East), Mumbai 400 093 all admeasuring 743 square feet equivalent to 69.02 meters bearing CTS No 46/36 within the village limits of Mulgaon, Taluka Andheri Zone 41/211 and Mumbai Suburban District (hereinafter called the "said premises"). My Clients have represented to the said Bank that earlier owners have lost and/or misplaced some of the original title deeds/documents in respect of the said premises. My clients have further represented to the said Bank that the said premises are free from all encumbrance and they are having free, clear and

marketable title over the said premises. Any person having any claim or interest to or any interest in the said premises and /or in the original title deed/documents in respect of the said premises by the way of sale, mortgage, assignment, charge, trust, lien, possession, gift, inheritance maintenance, tenancy, lease, easement, o otherwise however is hereby required to make the same known in writing to the undersigned, at their office at G1.Radha Cooperative Housing Society Ltd.,RSM Marg, Opp. Citiport, Chatwani Hall, Telli Gully, Andheri (East), Mumbai - 400 069 within 14 (Fourteen) days from the date of publication hereof, otherwise our clients shall presume that the said premises is free from all encumbrances and the claim if any, received thereafter will be considered as waived.

Place: Mumbai Dated: 14th February. 2022

Advocate Satish S. Rad G1,Radha Cooperativ Housing Society Ltd. RSM Marg Opp. Citiport, Chatwani Hall Telli Gully, Andheri (East) Mumbai - 400 069

CIN:L2	25209MH198	6PLC040111	9	, ···		-	
Extract of Standa				esults			
for the Quarter and ni	ne month	s ended [	December	31, 202	1		
			Rs. (ir	n lakhs) exce	pt for Earnin	gs Per Shar	
		he Quarter e			Nine Months Ended		
PARTICULARS					31.12.2020		
	Unaudited		Unaudited			Audited	
Total Income from Operations (NET)	4099.31	5803.24	2351.62	11819.38	4575.69	7079.56	
Net Profit/ (Loss) for the period							
(before tax, Exceptional and/or Extraordinary items)	113.81	62.31	55.58	183.82	8.41	10.56	
Net Profit / (Loss) for the period before tax							
(after Exceptional and/or Extraordinary items)	113.81	62.31	55.58	183.82	101.95	119.03	
Net Profit/ (Loss) for the period after tax							
(after Exceptional and/ or Extraordinary items)	72.01	46.90	27.95	125.54	89.00	110.35	
Total Comprehensive Income for the period							
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)							
and other Comprehensive Income (after tax)]	72.01	46.90	27.95	125.54	89.00	110.44	
Equity Share Capital (Face value of Rs10/- per share)	1613.73	1613.73	1613.73	1613.73	1613.73	1613.73	
Other equity (excluding revaluation reserve)	0	0	0	0	0	449.36	
Earnings Per Share (before Extra-ordinary items)							
Basic:	0.45	0.29	0.17	0.78	(0.03)	0.01	
Diluted:	0.45	0.29	0.17	0.78	(0.03)	0.01	
Earnings Per Share (after Extra-ordinary items)							
Basic:	0.45	0.29	0.17	0.78	0.55	0.68	
Diluted:	0.45	0.29	0.17	0.78	0.55	0.68	

**CHANDNI TEXTILES ENGINEERING INDUSTRIES LIMITED** 

REGISTERED OFFICE: 110, T.V.INDUSTRIAL ESTATE, 52, S.K.AHIRE MARG, WORLI, MUMBAI - 400030

NOTES

The above results were reviewed and recommended by the Audit Committee, for approval by the Board, at its meeting held on 14th February, 2022 and were approved and taken on record at the Meeting of the Board of Directors of the Company held on that date. ) The financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') prescribed unde Section 133 of the Companies Act. 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Lsing Obligations and Disclosure Requirments) Regulations, 2015 and SEBI Circular dated July 05,2016.

The Outbreak of Coronavirus (COVID-19) pandemic globally and in India is causing significant disturbance and slowdown c economic activity. The Company has assessed the impact of COVID-19 on all aspects of its business. The management has considered internal and external sources of information up to the date of approval of these standalone financial results and exercised due care, in concluding on significant accounting judgements and estimates, in assessing the recoverability of receivables inventories, impairment of assets, liquidity, financial position and operations of the Company, while preparing the financial results as of and for the guarter and nine months ended 31st December. 2021. Considering the uncertainities involved in estimating the impact of COVID-19 pandemic, the future impact of this pandemic may be different from those estimated as on the date of approval of these standalone financial results. The Company will continue to closely monitor any material changes to future economic conditions which are subject to uncertainities that COVID-19 pandemic might pose on economic recovery.

The name of the company has been changed from CHANDNI TEXTILES ENGINEERING INDUSTRIES LIMITED to Candour Techtex Limited vide the Certificate of Registrar of Companies, Mumbai dated 04-02-2022. The necessary formalities regarding the change in name are pending with various appropriate authorities.

Figures for previous quarters / year have been regrouped / restated where necessary.

) The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and nine months ended 31st December, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulations, 2015. The full format of the standalone financial results are available on the websites of BSE and MSEI at www.bseinida.com and www.msei.in resspectively and on the Company's website at www.cteil.com. By order of the Board

For Chandni Textiles Engineering Industries Limited J.R. Mehta Managing Director (DIN:00193029)

Properat in compliance with an Accounting Standards (Ind-AS) juliars venue from Operations ter income income isse it of materials consumed chass of stock-in-trade ployee benefits expense protection and amotisation expense ance costs	Quarter Ended Dec 31, 2021 (Unaudited) 0 18.57 18.57 - - - - -	Quarter Ended Sept 30, 2021 (Unaudited) 0 19.40 19.40 - -	Consolid Corresponding Quarter Ended in Previous Year Dec 31, 2020 (Unaudited) 0 14.40 14.40	Ated Nine Months Ended Dec 31, 2021 (unaudited) 0 43.24 43.24	Nine Months Ended Dec 31, 2020 (unaudited) 0 45.21 45.21	Year Ended March 31, 2021 (Audited) - 327.76 <b>327.76</b>	(Unaudited) 18.57	Quarter Ended Sept 30, 2021 (Unaudited) - 19.40	Standald Corresponding Quarter Ended in Previous Year Dec 31, 2020 (Unaudited) 0 14.40	Nine Months Ended Dec 31, 2021 (unaudited) - 43.24	Nine Months Ended Dec 31, 2020 (unaudited)	Year Ended March 31, 2021 (Audited)
19 renue from Operations ter income income isse tof materials consumed chase of stock-in-trade playee benefits expense protection and amotisation expense ance costs er excenses	Ended Dec 31, 2021 (Unaudited) 0 18,57 18,57 - - -	Ended Sept 30, 2021 (Unaudited) 0 19.40	Quarter Ended in Previous Year Dec 31, 2020 (Unaudited) 0 14.40	Ended Dec 31, 2021 (unaudited) 0 43.24	Ended Dec 31, 2020 (unaudited) 0 45.21	Ended March 31, 2021 (Audited) 327.76	Ended Dec 31, 2021 (Uneudited) 18.57	Ended Sept 30, 2021 (Unaudited) 19.40	Quarter Ended in Previous Year Dec 31, 2020 (Unaudited) 0 14.40	Ended Dec 31, 2021 (unaudited)	Ended Dec 31, 2020 (unaudited) 0	Ended March 31, 2021 (Audited)
19 venue from Operations ter income income isse tof materials consumed chase of stock-in-trade of stock-in-trade of stock-in-trade of stock-in-trade playee benefits expense previation and amortisation expense ance costs er excenses	Dec 31, 2021 (Unaudited) 18,57 18,57 - - - -	Sept 30, 2021 (Unaudited) 0 19.40	in Previous Year Dec 31, 2020 (Unaudited) 0 14.40	Dec 31, 2021 (unaudited) 0 43.24	Dec 31, 2020 (unaudited) 0 45.21	March 31, 2021 (Audited) 327.76	Dec 31, 2021 (Unaudited) 18.57	Sept 30, 2021 (Unaudited) 19.40	in Previous Year Dec 31, 2020 (Unaudited) 0 14.40	Dec 31, 2021 (unaudited)	Dec 31, 2020 (unaudited) 0	March 31, 2021 (Audited)
venue from Operations ter income isse to in materials consumed triasse of stock-in-trade playe benefits expense protection and amortisation expense ance costs er excenses	(Unaudited) 0 18,57 18,57	(Unaudited) 0 19.40	Dec 31, 2020 (Unaudited) 0 14.40	2021 (unaudited) 0 43.24	2020 (unaudited) 0 45.21	2021 (Audited) - 327.76	(Unaudited) 18.57	(Unaudited)	Dec 31, 2020 (Unaudited) 0 14.40	2021 (unaudited)	2020 (unaudited) D	2021 (Audited)
venue from Operations ter income isse to in materials consumed triasse of stock-in-trade playe benefits expense protection and amortisation expense ance costs er excenses	0 18.57 18.57 - - -	0 19.40	(Unaudited) 0 14.40	(unaudited) 0 43.24	(unaudited) 0 45.21	(Audited) 327.76	18.57	19.40	(Unaudited) 0 14.40	(unaudited)	(unaudited) D	(Audited)
venue from Operations ter income isse to in materials consumed triasse of stock-in-trade playe benefits expense protection and amortisation expense ance costs er excenses	0 18.57 18.57 - - -	0 19.40	0 14.40	0 43.24	0 45.21	327.76	18.57	19.40	0 14.40	-	D	
venue from Operations ter income isse to in materials consumed triasse of stock-in-trade playe benefits expense protection and amortisation expense ance costs er excenses	18.57 18.57 -	19.40	14.40	43.24	45.21				14.40	49.24		
rer income Income stes st of materials consumed chase of stock-in-trade ange in inventories of stock in trade ployee benefits expense prociation and amoutisation expense ance costs er excenses	18.57 18.57 -	19.40	14.40	43.24	45.21				14.40	42.24		
Income isse is of materials consumed chase of stock-in-trade ange in inventories of stock in trade phyce benefits expense prociation and amortisation expense ance costs re expenses	18.57 - -			43.24 <b>43.24</b>						49.24		
isse st of materials consumed chase of stock-in-trade ange in inventories of stock in trade ployee benefits expense procision and amortisation expense ance costs er expenses	:	19.40	14.40	43.24	45.21	327.76					45.21	327.76
st of materials consumed crbase of stock-in-trade ange in inventories of stock in trade ployee benefits expense preciation and amortisation expense ance costs er expenses	-		:	-			18.57	19.40	14.40	43.24	45.21	327.76
chase of stock-in-trade ange in inventories of stock in trade ployee benefits expense preciation and amortisation expense ance costs er expenses	-			-								
ange in inventories of stock in trade ployee benefits expense preciation and amortisation expense ance costs er excenses		-			-	-	1.5	-	-	-	-	-
ployee benefits expense preciation and amortisation expense ance costs rer expenses				-						-	-	
preciation and amortisation expense ance costs er expenses	×			-	-	-		-		-	-	-
ance costs ner expenses	-	1017		-		-		-	-			-
ner expenses							-		-			-
	1.68	23.54	1.39	26.55	2.71	19.70		23.50	1.33	26.25	2.54	19.49
estments Written off	1.08	23.04	1.00	20.00	2.1	18.70	1.64	23.50	1.33	20.25	2.04	10.40
Expenses	1.68	23.54	1.39	26.55	2.71	19.70	1.64	23.50	1.33	26.25	2.54	19.49
(Loss) before Tax (1-2)		14.25	13.01	16.69	42.50	308.060			13.07	16.99	42.67	308.27
opense	10.05	-				-	10.50		-		-	-
rofit/(Loss) for the period (3 - 4)	16.89	(4.14)	13.01	16.69	42.50	308.06	16.93	(4.10)	13.07	16.99	42.67	308.27
Comprehensive Income		·										
				-			121			-	-	
sequently to profit or loss												
		18	-	-	-			-	-	-	-	-
		10.00						40.00				
	16.89	(4.14)	13.01	16.69	42.50	308.06	16.93	(4.10)	13.07	16.99	42.67	308.27
		750	750	750	750	750	1000	750	750	750	750	750
any chores of Re 10 each)	/50	/50	750	/50	/50	/30	/50	750	/50	/50	/50	750
Equity						(9056)	200	~				(8690)
	×.			-		(0000)		-			-	(0030)
sic	0.22	(0.06)	0.17	0.22	0.57	4.11	0.22	(0.05)	0.17	0.23	0.57	4.11
uted		(0.06)		0.22	0.57					0.23	0.57	4.11
rof Comsense Oth Colupnar Equiparies	ense (R/Loss) for the period (3 - 4) omprehensive income that will not be colcasified opuently to profit or loss that will be reclassified opuently to profit or loss that comprehensive income(a + b) mprehensive income for the 5 + 6) equity share capital y shares of Rs. 10 each) aify Per share- sd	ense     16.89       inf(loss) for the period (3 - 4)     16.89       omprehensive income     16.89       that will not be reclassified     -       openity to profit or loss     -       shar will be reclassified     -       openity to profit or loss     -       mprehensive income (a + b)     -       mprehensive income for the     16.89       5-61     15.89       opuity share capital     750       yahars of Rs.10 each)     -       uity     -       Per share-     0.23       d     0.23	ense (4.14) interview income interview income (a + b) mprehensive income interview income(a + b) mprehensive income(a + b) mprehensive income(a + b) mprehensive income(a + b) apprehensive income(a + b) 54-8) apprehensive income for the 15.89 (4.14) 54-8) apprehensive income for the 15.89 (4.14) 750 750 750 750 Per share- 0.23 (0.06)	Insertion         Insertion         Insertion           (R/Loss) for the poriod (3 - 4) omprehensive income quently to profit or less quently to profit or less that will be reclassified quently to profit or less that will be reclassified quently to profit or less that will be reclassified quently to profit or less that comprehensive income (a - 1) mprehensive income (a - 1) mprehensi	anse         11.0.0         116.00         116.00           introllegistic         116.00         116.00         116.69           omprehensive income         116.00         116.69         116.69           that will not be collassified         116.00         116.69         116.69           specify to profit or loss         116.00         116.69         116.69           specify to profit or loss         116.69         116.69         116.69           specify taxe capital         750         750         750           splity         116.69         116.69         116.69           splity         116.69         116.69         116.69	ense         10.00         16.00         10.00	ansist         Interface         I	ansist         Total         Total <t< td=""><td>ansist         Texa         <thtexa< th="">         Texa         Texa         <t< td=""><td>ense         Interface         Int</td><td>ensity         Inc.         &lt;</td><td>ensity         Interface         I</td></t<></thtexa<></td></t<>	ansist         Texa         Texa <thtexa< th="">         Texa         Texa         <t< td=""><td>ense         Interface         Int</td><td>ensity         Inc.         &lt;</td><td>ensity         Interface         I</td></t<></thtexa<>	ense         Interface         Int	ensity         Inc.         <	ensity         Interface         I

**Triumph International Finance India Limited** 

10 Shroff Lane, Colaba Causeway, Colaba, Mumbai - 400 005

 The securities and Exchange Board on Indiana's
 Other Income includes dividend income of Rs. confirmation from ICICI Bank.
 Figures for the previous periods/year are re-cla with ICICI Bank Ltd of Rs. 7.14 lacs which is subject to me of Rs. 1.53 lacs for the quarter ended 31st December, 2021 which has been a ed as per Form 26AS. Further, it also includes int ed/re-arranged/re-grouped, whereve For and on behalf of the Board

Place : Mumbai Date : February 14, 2022.

### ASHIANA AGRO INDUSTRIES LIMITED

Reg. Office: No.792/5, Eswari Hotel Complex, Bangalore High Road, Sunguvarchatram, Sriperumbudur Taluk, Kancheepuram Distt.- 602106 (Tamil Nadu) Tel No.: +91-44-28344820, Website: www.aall.in

Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2021 (Rs. in Lacs)

			luarter Ende				Year Ended
S.N	Particulars			Unaudited			
10000000000		31.12.2021	30.09.2021	31.12.2020	31.12.2021	31.12.2020	31.03.2021
1	Total Income from Operations Including Other Income (Net)	24.92	26.11	23.75	68.21	55.81	76.24
2	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional Items and/or Extraordinary items)	1.66	2.73	1.97	3.03	3.20	3.85
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional Items and/or Extraordinary items)	1.66	2.73	1.97	3.03	3.20	3.85
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional Items and/or Extraordinary items)	1.87	2.52	1.97	3.03	3.20	3.25
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit /(Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)	1.87	2.52	1.97	3.03	3.20	3.25
6	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share)	460.00	460.00	460.00	460.00	460.00	460.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of previous year	-	-	-	-	-	(220.77)
8	Earning Per Share (EPS) (in Rs.) (Face Value of Rs.10/- each)						
	(a) Basic and diluted EPS before Extraordinary items	0.04	0.05	0.04	0.07	0.07	0.07
	(b) Basic and diluted EPS after Extraordinary items	0.04	0.05	0.04	0.07	0.07	0.07
	:1) The above results have been reviewed by the Audit Committee subject to limited review by the sta ng held on February 14, 2022.	tutory audito	rs of the com	pany and app	proved by the	Board of Dir	ectors in their

2) This statement has been prepared in accordance with the Accounting Standards specified under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 7 of the Companies (Accounts) Rules, 2014.

3) The above is an extract of the detailed format of the Standalone Unaudited Financial Results for the guarter and Nine months ended December 31, 2021 filed with the Stock Exchange under c) The above is an obtained of the black For Ashiana Agro Industries Limited Pavan Kumar.M Whole-Time Director DIN: 02438906 Place : Chennal

Date : 14/02/2022

# VAS INFRASTRUCTURE LIMITED

Regd. Off.: Plot No. 757/758, Jwala Estate, Soniwadi, Near Kora Kendra, S.V.Road, Borivali (West), Mumbai - 400092. T.: 28993092/28990841. CIN NO:- L65100MH1994PLC076538 Email: vasinfrastructureltd@yahoo.com

Website: www.vasinfrastructureltd.com

Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December, 2021

Sr. No.	Particulars	Quarter ended 31-12-2021	Quarter ended 30-09-2021	Quarter ended 31-12-2020	Nine Months Ended 31-12-2021	Nine Months Ended 31-12-2020	Year Ended 31-03-2021
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total revenue from Operations	×	21.145	-	21.145	×	(160.290)
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional)	(1174.845)	(1019.223)	(890.906)	(3194.921)	(2566.354)	(3521.130)
3	Net Profit/(Loss) for the period before Tax, (after Exceptional)	(1174.845)	(1019.223)	(890.906)	(3194.921)	(2566.354)	(3521.130
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional)	(1174.845)	(1019.223)	(890.906)	(3194.921)	(2566.354)	(3521.130
5	Total Comprehensive income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after tax)	(1113.609)	(1002.607)	(893.359)	(3120.259)	(2557.491)	(3509.120
6	Equity Share capital	1512.940	1512.940	1512.940	1512.940	1512.940	1512.940
7	Other Equity	0.000	0.000	0.000	0.000	0.000	(11750.837
8	Earning per share (of ₹10/- each) (not annualized)						
1.	Basic	(7.765)	(6.737)	(5.889)	(21.117)	(16.963)	(23.273
2.	Diluted	(7.765)	(6.737)	(5.889)	(21.117)	(16.963)	(23.273

Notes:

a) The Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of at its meeting held on 12th Feb, 2022. The Auditors of the have carried out Limited Review of the Linaudited Financial Results for the Ou

Place<sup>,</sup> Mumbai Date: 14/02/2022

	XTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED F	INANCIAL RES		QUARTER AND	NINE MONTHS	ENDED DECEN	(₹ Cro	
Sr.	Particulars		Quarter Ended		Nine Mont	Year Ended		
No.		Dec 31, 2021	Sept 30, 2021	Dec 31, 2020	Dec 31, 2021	Dec 31, 2020	March 31, 2	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total Income from operations	1443.40	1562.51	1425.21	4592.72	4348.25	5482.83	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	260.66	325.64	326.50	966.17	1194.35	1388.98	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	260.66	325.64	326.50	966.17	1194.35	1388.98	
4	Net Profit / (Loss) for the period after tax after Exceptional and/or Extraordinary items, share of profit / (loss) of associates and joint venture and non-controlling interests	196.96	250.23	265.47	753.85	978.67	1140.01	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	199.69	249.90	269.56	759.31	978.31	1140.74	
6	Equity Share Capital	25.37	25.37	25.37	25.37	25.37	25.37	
7	Other Equity (excluding revaluation reserve)	-	-	-	-	-	4676.28	
8	*Earnings per share of ₹ 1/- each (not annualised):							
	Basic (₹)	7.76	9.86	10.46	29.71	38.66	45.01	
	Diluted (₹)	7.76	9.86	10.46	29.71	38.66	45.01	

Scipca A dose of life

1 The above is an extract of the detailed format of the Consolidated Financial Results for the quarter and nine months ended on December 31, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of the Company (www.ipca.com).

2 \*Pursuant to the approval of the shareholders accorded in the extra-ordinary general meeting of the Company held on December 16, 2021, each equity share of face value of ₹2/- per share was subdivided into two equity shares of face value of ₹1/- per share, with effect from January 11, 2022. Consequently, the basic and diluted earnings per share have been computed for all the periods presented in the Financial Results of the Company on the basis of the new number of equity shares in accordance with Ind AS 33 -Earnings per Share.

3 Additional information on Standalone Unaudited Financial Results is as follows:

I₹ Cro

П-3

ia Limited Sd/ Director

Sr.	Particulars		Quarter Ended		Nine Mon	ths Ended	Year Ended
No.		Dec 31, 2021 Unaudited	Sept 30, 2021 Unaudited	Dec 31, 2020 Unaudited	Dec 31, 2021 Unaudited	Dec 31, 2020 Unaudited	March 31, 2021 Audited
1	Total Income from operations	1341.71	1438.91	1330.87	4272.83	4140.57	5201.40
2	Profit before Tax	272.24	322.12	315.26	950.73	1194.29	1379.96
3	Profit after Tax	218.17	257.64	259.97	760.53	989.29	1140.77
Plac	e : Mumbai,					For <b>Ipca La</b> Prem	er of the Board boratories Limited chand Godha Managing Director
	: February 14, 2022						00012691)

#### **DECCAN GOLD MINES LIMITED** Reg Office: The Parinee Crescenzo, 803, 8th Fir, Opp. MCA Ground C38-C39, G Block, Bandra Kurla Complex,

DECCAN GOLD

V

Bandra(E) Mumbai 400051 Tel .No.:022-33040797 Fax No.: 022-26532440 CIN No. L51900MH1984PLC034662 Email.: info@deccangoldmines.com Website.: www.deccangoldmines.com

#### EXTRACTS OF THE CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2021

						R	s. in Million
			Quarter ended	Ļ	Nine Mor	nths ended	Year
Sr. No.	Particulars	December 31, 2021	September 30, 2021	December 31, 2020	December 31, 2021	December 31, 2020	March 31, 2021
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
1	Total Income from operations	0.052	0.003	0.149	0.141	0.192	0.416
2	Net Profit (+)/Loss(-) for the period (before tax, Exceptional and/or Extraodinary items)	-5.349	-6.388	-5.721	-19.434	-24.558	-32.147
3	Net Profit (+)/Loss(-) for the period before tax (after Exceptional and/or Extraodinary items)	-5.349	-6.388	-5.721	-19.434	-24.558	-32.147
4	Net Profit (+)/Loss(-) for the period after tax (after Exceptional and/or Extraodinary items)	-5.349	-6.388	-5.721	-19.434	-24.558	-32.147
5	Total Comprehensive Income for the period [(Comprising profit/Loss for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	0.042	0.049	-	0.091	-	0.208
6	Equity share capital	93.327	93.327	93.327	93.327	93.327	93.327
7	Reserves (excuding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						
8	Earning per share (of Rs.1 /- each) for continuing and discontinued operations-						
	a. Basic:	-0.057	-0.068	-0.061	-0.207	-0.263	-0.344
	b. Diluted:	-0.057	-0.068	-0.061	-0.207	-0.263	-0.344
In r	espect to standalone results of the Company, the amounts a	are as follows:					
			Quarter ended	[	Nine Mor	nths ended	Year
Sr. No.	Particulars	December 31, 2021	September 30, 2021	December 31, 2020	December 31, 2021	December 31, 2020	March 31, 2021
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
а	Tumover	1.936	1.916	2.452	6.567	4.660	7.178
b	Profit before tax	-5.638	-6.425	-6.047	-18.659	-23.118	-30.370
С	Profit after tax	-5.638	-6.425	-6.047	-18.659	-23.118	-30.370

Notes:

The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results (Consolidated & Standalone) filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financia Results (Consolidated & Standalone) are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the website of the Company (www.deccangoldmines.com)

Previous year's figures have been regrouped/rearranged wherever necessary to make them comparable

The above results, have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held or Monday February, 2022 as per Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

For Deccan Gold Mines Limited

	Sd/
Place : Bengaluru	S Subramanlam
Date : 14th February, 2022	Executive Director, DIN: 06389138

b) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites (www.bseindia.com) and Company's Website (www.vasinfrastructureltd.com)

LACE :- MUMBAI ATE :- 12-02-2022

## FOR VAS INFRASTRUCTURE LIMITED (MS. KIRTI PADAVE - EXECUTIVE DIRECTOR)

### SP Imperial Star Private Limited

#### CIN: U74999MH2016PTC274669

Regd Off.: Shapporji Pallonji Centre, 41/44, Minoo Desai Marg, Colaba, Mumbai - 400005, Maharashtra, India.

Statement of Unaudited financial statements for the quarter ended December 31, 2021

[[Regulation 52(8), read with Regulation 52(4), of SEBI (LODR) Regulations, 2015]

Rupees in thousands

Sr. no.	Particulars	3 months ended December 31, 2021 Unaudited	3 months ended December 31, 2021 Unaudited	Year ended March 31, 2021 Audited
1	Total income from operations	-		15,000
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(5,46,415)	(4,92,389)	(19,94,858)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after	(5,46,415)	(4,92,389)	(19,94,858)
	Exceptional and/or Extraordinary items)	(0,+0,+10)	(4,32,303)	(13,54,050)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after	(5,46,415)	(4,92,389)	(19,94,832)
	Exceptional and/or Extraordinary items)	(0,40,410)	(4,32,303)	(13,34,032)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(5,46,415)	(4,92,389)	(19,94,832)
6	Paid up Equity Share Capital	500	500	500
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	(65,84,417)	(39,31,455)	(49,46,618)
8	Net worth	(65,83,917)	(39,30,955)	(49,46,118)
9	Outstanding Debt	1,43,68,183	1,24,92,168	1,31,30,166
10	Outstanding Redeemable Preference Shares	Nil	Nil	Nil
11	Debt Equity Ratio (refer note 4)	NA	NA	NA
12	Earnings Per Share (of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operations) -			
	1. Basic:	(10,928.31)	(9,847.78)	(39,896.65)
_	2. Diluted:	(10,928.31)	(9,847.78)	(39,896.65)
13	Capital Redemption Reserve	-	-	-
14	Debenture Redemption Reserve	Ξ	-	<b>E</b>
15	Debt Service Coverage Ratio	NA	NA	0.03618 times
16	Interest Service Coverage Ratio	NA	NA	0.03618 times

Notes:

The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the 1. SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are availabl on the websites of the BSE Limited.

The above unaudited financial results i.e. the Balance Sheet and the Statement of Profit and Loss for the guarter and nine months ended 2 December 31, 2021 were reviewed by the Board of Directors and thereafter taken on record by the Board of Directors of the Company at its meeting held on February 14, 2022. The results have been subjected to a limited review by the Statutory Auditors of the Company.

For the items referred in the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to BSE Limited and can be accessed on its website.

- Net worth of the Company is negative therefore the Debt Equity ratio is not applicable 4.
- Previous year's figures have been regrouped and reclassified, wherever necessary, to make them comparable with current year figures. 5.

For and on behalf of the Board of SP Imperial Star Private Limited

Sd/-

Place: Mumbai Date:February 14, 2022

Kartik Uday Deuskar Managing Director (DIN: 07774089)

### MUTHOOT FINCORP LTD. | सोन्याच्या लीलावाची नोटीस

#### Regd. Office: Muthoot Centre, TC No 14/2074 - 7 Punnen Road, Trivandrum, Kerala - 695 039, CIN: U65929KL1997PLC011518, Ph: +91 471 4911400, 2331427

सर्व संबंधित व्यक्तींच्या माहितीसाठी सूचना देण्यात येते आहे कि खाली नमूद केलेल्या शाखांमध्ये 31.03.2021 & MSGL, SPL-16, One plus, Guide Prepaid, Super value, ADGL and all other 6 months tenure Gold loans up to 30.06.2021 and MSGB & EMI due up to 31.12.2021 पर्यंत गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने परत सोडवून घेण्याची मुदत उलटून गेली आहे व जे अनेक वेळा नोटीस पाठवूनही दागि सोडवून घेतले गेले नाहीत. त्या दागिन्यांचा लीलाव दिनांक 24.02.2022 रोजी सकाळी दहा वाजल्यापासून करण्यात येणार आहे.

CHERAI-THANE: F4822, F4823, F4830, F4844, F4845, F4856, MIRA ROAD: F13765, F15304, F15779, F15891, F15904, F15960 F15962, F15990, F16097, F16107, F16185, F17293, F17446, F17457, F17458, F17459, F17467, F17484, F17486, F17487, F17493, F17500, F17502, F17503, F17504, F17514, F17529, F17540, F17547, F17548, F17549, F17550, F17554, F17563, F17566, F17567 F17578, F17587, F17588, F17601, F17613, F17624, F17625, F17639, F17640, F17644, F6755, F6769, F6796, F7033, F7113, F7121 F7136, F7137, F7138, MIRA-BHAYANDER: F4561, F6585, F6605, F6609, F6652, F6678, F6890, F7193, F7213, F7230, NEW BHAYANDAR(W): F10214, F10287, F10414, F10415, F10511, F11261, F11304, F11306, F11310, F11323, F11325, F11343, F11344 F11346, F11350, F11364, F11367, F11368, F11374, F11381, F11382, F11387, F11391, F11400, F11405, F11406, F11414, F11416, F7554 POKHARAN ROAD THANE: F29953, F30399, F31129, F31135, F31184, F31194, F31213, F31222, F31241, F31244, F31248, F31253 F31265, F31273, F31285, F31287, F31299, F31311, F31316, F31333, F31350, F31364, F31368. THANE-KAPURBAWDI: F10941 F11041, F11243, F11244, F12038, F12039, F12052, F12056, F12057, F12066, F12077, F12090, F12111, F12112, F12126, F12132 F12133, F12134, F12139, F12140, F12145. THANE-KHOPAT: F4607, F6859, F6979, F7635, F7657, F7660, F7669, F7676, F7680 F7687, F7688, F7690, F7693, F7696, F7699.

लिलाव त्या त्या शाखेत करण्यात येईल कृपया नोंद करण्यात यावी कोणत्याही कारणास्तव त्याच दिवशी लिलाव पूर्ण न झाल्यास ता 08.03.2022 रोजी सकाळी 10 वाजता, Muthoot FinCoro Ltd., Unit No 10B & 11B Ground Floor, Next to Navnit Motors LBS Marg, Kapurbwadi, Thane West - 400601. येथे करण्यात येईल लीलावात भाग घेणाऱ्यानी आपले फोटो आयडी कार्ड. पॅन कार्ड कृपया सादर करावे. यशस्वी व्यक्तीने संपूर्ण पैसे RTGS द्वारा भरावेत. मुत्तूट फ़िनकॉर्प लिमिटेड

St	atement of Standalone unaudited Financial Results for t	he quarter/Nin	e months end	ed 31/12/2021
	articulars	Three months ended on (31/12/2021)	Year to date (31/12/2021)	Three months ended on (31/12/2020)
R	tefer Notes Below)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
	Total income from operations (net)	20.75	62.08	422.14
	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	9.03	12.74	411.84
	Net Profit / (Loss) for the period (before Tax) after Exceptional and/or Extraordinary Items)	9.03	12.74	411.84
	Net Profit / (Loss) for the period (after Tax) after Exceptional and/or Extraordinary Items)	9.03	12.74	411.84
	Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	9.03	12.74	411.84
	Equity Share Capital (Face Value of the Share Rs 10/- Each)	148.52	148.52	148.52
	Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year	-	-	-
	Earnings per share (of Rs. 10 /- each) (For continuing and discontinued operations) (a) Basic	0.61	0.86	27.73
l	(a) basic (b) Diluted	0.61	0.86	27.73
		sd/-		
	NCE.: MUMBAI TED: 14.02.2022	RAJES	H HIRJI SHAH 3ING DIRECTOF 1475776	ł
	TED: 14.02.2022 अँसेट रिव बँक ऑफ इंडिया इमारत, पहिल	RAJES MANAG DIN: 00 DIN: 00 DOCECTI मने 1 मजला, २८, एस	SING DIRECTOF 475776 जमेंट श . व्ही. रोड, अंधेर्र	<b>रिखा,</b> ो (प), अंधेरी पश्चि
	ED: 14.02.2022 असेट रिक बँक ऑफ इंडिया इमारत, पहिल रेल्वे स्टेशन जवळ, म् इंमेल: ब	RAJES MANAG DIN: 00 DIN: 00 DOCECTI मने 1 मजला, २८, एस	SING DIRECTOF 1475776 जमेंट श . व्ही. रोड, अंधेर्र दूर क्र २६२१०	<b>रिखा,</b> ो (प), अंधेरी पश्चि
	ED: 14.02.2022 असेट रिक बॅंक ऑफ इंडिया इमारत, पहिल रेल्वे स्टेशन जवळ, म इंमेल: ब जोडपत्र <u>IV</u>	RAJES MANAG DIN: 00 <b>DOER () मॅने</b> 1 मजला, २८, एस ख़ई - ४०० ०५८ व ssset.mnz@bank	SING DIRECTOF 1475776 जमेंट श . व्ही. रोड, अंधेर्र दूर क्र २६२१०	<b>रिखा,</b> ो (प), अंधेरी पश्चि
	ED: 14.02.2022 <b>अस्ट रिव</b> बँक ऑफ इंडिया इमारत, पहिल रेल्वे स्टेशन जवळ, म् ईमेल: व <u>जोडपत्र IV</u> (नियम - ८(१) ए	RAJES MANAG DIN: 00 <b>००हरी मॅन</b> 1 मजला, २८, एस jaई - ४०० ०५८ ठ isset.mnz@bank	SING DIRECTOF 1475776 जमेंट श . व्ही. रोड, अंधेर्र दूर क्र २६२१०	<b>रिखा,</b> ो (प), अंधेरी पश्चि
	b: 14.02.2022 ik of India बँक ऑफ इंडिया इमारत, पहिल रेल्वे स्टेशन जवळ, म् इंमेल: ह <u>जोडपत्र IV</u> (नियम - ८(१) ए <u>कब्जा सू</u> चन	RAJES MANAG DIN: 00 <b>००हरी मॅन</b> 1 मजला, २८, एस jaई - ४०० ०५८ ठ isset.mnz@bank	SING DIRECTOF 1475776 जमेंट श . व्ही. रोड, अंधेर्र दूर क्र २६२१०	<b>रिखा,</b> ो (प), अंधेरी पश्चि
1	D: 14.02.2022 <b>ऑस of India</b> बँक ऑफ इंडिया इमारत, पहिल रेल्वे स्टेशन जवळ, म् इंमेल: व <u>जोडपत्र IV</u> <u>(नियम - ८(१) ए</u> <u>कब्जा सूचन</u>	RAJES MANAG DIN: 00 <b>उटहरी मॅने</b> 1 मजला, २८, एस jबई - ४००० ०५८ ठ isset.mnz@bank गहा) <u>1</u>	SING DIRECTOF 1475776 जमेंट श . व्ही. रोड, अंधेर्र दूर क्र. – २६२१० cofindia.co.in	रिखा, ो (प), अंधेरी परि ४०६/०७,
1	D: 14.02.2022 <b>ऑसेट रिक</b> बँक ऑफ इंडिया इमारत, पहिल रेल्वे स्टेशन जवळ, म् इंमेल: व <u>जोडपत्र IV</u> (नियम - ८(१) प <u>कब्जा सूचन</u> थीं, गक्षिरीकारांनी <b>बँक ऑफ इंडिया</b> चे प्राधिकृत अ (वशन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट उ	RAJES MANAC DIN: 00 <b>उटहरी मॅने</b> 1 मजला, २८, एस isset.mnz@bank <u>REI)</u> <u>I</u> धिकारी या न् ऑफ सिक्युरिटी	SING DIRECTOF 1475776 जमेंट श . व्ही. रोड, अंधेर दूर क्र २६२१० cofindia.co.in नात्याने सिक्यु । इंटरेस्ट ॲक्ट	<b>रिटा</b> यझेशन अ , २००२ अ
म स्व स्ट्र	D: 14.02.2022 .k of India .k	RāJES MANAG DIN: 00 <b>क्टहरी मॅने</b> <b>क्टहरी मॅने</b> जि <b>क्टरी मॅने</b> हिंदे (हा) हिंदे हिंदे हिंदे हिंदे हिंदे हिंदे हिंदे हिंदे हिंदे हिंदे हिंदे हेंदे हो कारी हो हिंदे हो हे हो हे हो हे हो हे है है है है है है है है है है है है है	SING DIRECTOF 1475776 जमेंट श . व्ही. रोड, अंधेर बूर क्र २६२१० cofindia.co.in नात्याने सिक्यु 1 इंटरेस्ट ॲक्ट यम ३ अन्वये	<b>रिटायझेशन अ</b> प्रिटायझेशन अ प्राप्त अधिकार
<b>म</b> न	D: 14.02.2022 <b>ऑस of India</b>	Rajes         MANAG         DIN: 00         DER: 00         DER: 01         DER: 01         DER: 01         DER: 01         DER: 01         DER: 02         DE	Sing Director           475776           जमेंट श           . वही. रोड, अंधेरं           त्र क २६२१०           cofindia.co.in           गात्याने सिक्यु           ! इंटरेस्ट ॲक्ट           यम ३ अन्वये           मे. लक्ष्मी एं	<b>रिटायझेशन</b> अध्यक्ति परि ४०६/०७, १८टायझेशन अ २, २००२ अ प्राप्त अधिकार टरप्राईजेस (
म स्व स्ट्रं स्व	असेट रिक         बँक ऑफ इंडिया इमारत, पहिल         रेलवे स्टेशन जवळ, म         रेलवे स्टेशन जवळ, म         इंमेल: व         जोडपत्र IV         (नियम - ८(१) प         किठ्या से प्राधिकृत अ         कीरी,         1क्षरीकारांनी बँक ऑफ इंडिया चे प्राधिकृत अ         करजा सूचन         कीर,         1क्षरीकारांनी बँक ऑफ इंडिया चे प्राधिकृत अ         क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट उ         ३३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००३         रून दिनांक ०५.०७.२०१६ रोजी मागणी सूचना जारी         गणपत लमखडे) आणि हमीदार सौ. शुभांगी गण	RAJES MANAG DIN: 00 <b>उटहरी मॅने</b> 1 मजला, २८, एस isset.mnz@bank iहा) I धिकारी या न आॅफ सिक्युरिटी २ सहवाचता नि करून कर्जदार पत लमखडे य	Sing DIRECTOF           1475776           जमेंट शा           . व्ही. रोड, अंधेरं           त्र क्र २६२१०           cofindia.co.in           गात्याने सिक्यु           ! इंटरेस्ट ॲक्ट           यम ३ अन्वये           मे. लक्ष्मी एं           गंस सूचनेतील	रिटायझेशन अ , २००२ अ प्राप्त अधिकार ट्र. राप्त अधिकार ट्र. प्राइजेस ( एकुण नमूद र
म् इन्ट्र म र	D: 14.02.2022 असेट रिक बँक ऑफ इंडिया इमारत, पहिल रेल्वे स्टेशन जवळ, म इंमेल: व <u>जोडपत्र IV</u> (नियम - ८(१) प <u>कब्जा सूचन</u> ग्री, गक्षरीकारांनी बँक ऑफ इंडिया चे प्राधिकृत अ कशन आँफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट अ देश (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००३ उक्तन दिनांक ०५.०७.२०१६ रोजी मागणी सूचना जारी गणपत लमखडे) आणि हमीदार सौ. शुभांगी गणा ,१५,०००.०० (रुपये नव्वद लाख पंधरा हजार म	RAJES MANAG DIN: 00 <b>उटहरी मॅने</b> 1 मजला, २८, एस isset.mnz@bank iहा) I धिकारी या न आॅफ सिक्युरिटी २ सहवाचता नि करून कर्जदार पत लमखडे य	Sing DIRECTOF           1475776           जमेंट शा           . व्ही. रोड, अंधेरं           त्र क्र २६२१०           cofindia.co.in           गात्याने सिक्यु           ! इंटरेस्ट ॲक्ट           यम ३ अन्वये           मे. लक्ष्मी एं           गंस सूचनेतील	रिटायझेशन अ , २००२ अ प्राप्त अधिकार ट्र. राप्त अधिकार ट्र. प्राइजेस ( एकुण नमूद र
	ED: 14.02.2022 AK of India बाँक ऑफ इंडिया इमारत, पहिल रेल्वे स्टेशन जवळ, म् इंमेल: व जोडएत्र IV (नियम - ८(१) ए लियम -	स्वेJES MANAG DIN: 00 <b>उटहरी मॅने</b> 1 मजला, २८, एस 1 मजिका, २८, प्र 1 मजिका, २८, प्	Sing DIRECTOF           1475776           जमेंट शा           . वही. रोड, अंधेरं           रूही. रोड, अंधेरं           रूही. रोड, अंधेरं           रूही. रोड, अंधेरं           रक्ष २६२१०           cofindia.co.in           पात्याने सिक्यु           i इंटरेस्ट ॲक्ट           यम ३ अन्वये           मे. लक्ष्मी एं           पांस सूचनेतील           यावरील व्याज	<b>रिटायझेशन अ</b> (रिटायझेशन अ (र, २००२ अ प्राप्त अधिकार (टरप्राईजेस ( एकुण नमूद र राची परतफेड र
	ED: 14.02.2022 MK of India बंक ऑफ इंडिया इमारत, पहिल रेल्वे स्टेशन जवळ, म् इंमेल: व जोडपत्र IV (नियम - ८(१) प (नियम - ८(१) प (नियम - ८(१) प कब्जा सूचन ार्थी, वाक्षरीकारांनी बॅंक ऑफ इंडिया चे प्राधिकृत अ ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट अ १३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००३ १३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००३ करून दिनांक ०५.०७.२०१६ रोजी मागणी सूचना जारी र गणपत लमखडे) आणि हमीदार सौ. शुभांगी गणा ०,१५,०००.०० (रुपये नव्वद लाख पंधरा हजार म प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. ती परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार,	Rajes         MANAG         DIN: 00         DOCEQT मन         T मजला, २८, एस         T मजला, २८, एस         T मजला, २८, एस         Seet.mnz@bank         IEI)         IEI)         IEI)         IEI)         IEI)         II         अॉफ सिक्युरिटी         २ सहवाचता नि करून कर्जदार         पत लमखडे य         IR)         अधिक त         हमीदार आणि	SING DIRECTOF (475776) जमेंट श . व्ही. रोड, अंधेर्द दूर क्र २६२१० (offindia.co.in मंटरेस्ट ॲक्ट यम ३ अन्वये मे. लक्ष्मी एं गंस सूचनेतील यावरील व्याज सर्वसामान्य ज	रिटायझेशन अ ते (प), अंधेरी परि ४०६/०७, दे, २००२ अ प्राप्त अधिकार टरप्राईजेस ( एकुण नमूद र ाची परतफेड र नतेस याद्वारे सूच
	ED: 14.02.2022 असेट रिक बॅक ऑफ इंडिया इमारत, पहिल रेल्वे स्टेशन जवळ, म् इंमेल: व जोडएत्र IV (नियम - ८(१) ए लियम - ८(१) ए लियम - ८(१) ए लियम - ८(१) ए लियम - ८(१) ए खीं, वाक्षरीकारांनी बॅंक ऑफ इंडिया चे प्राधिकृत अ ट्रवशन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट अ १३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ करून दिनांक ०५.०७.२०१६ रोजी मागणी सूचना जारी गणपत लमखडे) आणि हमीदार सौ. शुभांगी गणा ०,१५,०००.०० (रुपये नव्वद लाख पंधरा हजार म प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.	Rajes         MANAG         DIN: 00         DOR 200         DOR 201         DIN: 00         DOR 201         DOR 201         DOR 201         DOR 201         DOR 201         DOR 201         DIN: 00         DOR 201         DIN: 00         DOR 201         DIN: 00         DOR 201         DIN: 00         DIN: 00         DIN: 00         DIN: 00         DIN: 00         DIN: 00         MIR Reading 1         DIN: 00         MIR Reading 1         MIR Read	<b>3ING DIRECTOF</b> 1475776 <b>जमेंट श</b> . व्ही. रोड, अंधेर बूर क्र २६२१० रofindia.co.in मं. लक्ष्मी एं गंस सूचनेतील यावरील व्याज सर्वसामान्य ज कतीचा सिक्यु	<b>रिटायझेशन</b> अ (रिटायझेशन अ (रेटायझेशन अ (रेटरप्राईजेस ( (रेटरप्राईजेस ( (रेटरप्राईजेस ( रेटरप्राईजेस ( रेटरप्राईजेस ( रेटरप्राईजेस ( रेटरप्राईजेस ( रेटरप्राईजेस ( रेटरप्राईजेस ( रेटरप्राईजेस ( रेटर्म ( रेटर्म ( रेटर्म ( रेटर्म ( रेटर्म ( रेटर्म ( रेटर्म ( रेट्र ( रेट्र रेप्स)

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ इंडिया, करिता रक्षम रु. ९०,१५,०००.०० (रुपये नव्वद लाख पंधरा हजार मात्र) अधिक त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील. तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत सदर ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुर्दीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

	-		
जाह	रि	सूचना	

कै. श्रीम. रोहिनी अविनाश कुलकर्णी या क्रेमलिन सीएचएस लि. मधील फ्लॅट क्र. डी/६०२ च्या मालक असून त्यांचे ०६-१२-२०२१ रोजीस निधन झाले. त्यांनी सदर फ्लॅटकरीता त्यांच्या दोन मुली कु. लुना अविनाश कुलकर्णी आणि कु. वृषाली अविनाश कुलकर्णी, लग्नानंतर आता सौ. वृषाली समीर नाईक यांना नामनिर्देशक केले होते. आता कु लुना अविनाश कुळकर्णी आणि कु. वृषाली अविनाश कुळकर्णी, लग्नानंतर आता सौ. वृषाली समीर नाईक यांनी त्यांच्या नावामध्ये फ्लॅट आणि शेअर प्रमाणपत्र हस्तांतरासाठी सोसायटीला अर्ज केला आहे.

सोसायटी याद्वारे सोसायटीच्या सचिवांना या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून (१५) पंधरा दिवसांच्या कालावधीच्या आत मयत सभासदाच्या सदर फ्लॅटसह शेअर प्रमाणपत्र आणि हितसंबंधासाठी वारस किंवा वारसदार किंवा इतर दावेदार/आक्षेप यांच्याकडून कोणताही दावा किंवा मागणी असल्यास ते मागवित आहेत.

जर उपरोक्त वेळेत कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास, सोसायटी मयत सभासदाचे फ्लॅट आणि शेअर प्रमाणपत्राच्या हस्तांतर/नामनिर्देशनासह व्यवहार करण्यास मुक्त असेल. सही/- सन्मा. सचिव ठिकाण: मंबई दिनांक : १२/०२/२०२२ केमलिन सीएचएस लि

जयराज नगर, 1
बोरिवली (प.), मंब


प्रपत्र क्र. ५०(भियमावली ६०(४ वित्र मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग <b>मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. १</b> २ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रॅन्ड रोड, कुलाबा, मुंबई-४०० ००५.
वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग <b>मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. १</b> २ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रॅन्ड रोड, कुलाबा, मुंबई-४०० ००५.
मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. १ २ रा मबला, टेलिफोन भवन, स्ट्रॅन्ड रोड, कुलाबा, मुंबई-४०० ००५.
२ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रॅन्ड रोड, कुलाबा, मुंबई-४०० ००५.
वसुली प्रक्रिया क्र. १२९ सन २०१६ निशाणी-
पुढील तारीखः २७/०१/२०
पुढील वाढवलेली तारीख – ०१.०४.२०
बँक ऑफ महाराष्ट्रप्रमाणपत्र धार
- (मूळ अर्जदार
विरुध्द
मे. सिम सिफ इंटरप्राईझेस
श्री. तेजिंदर सिंग कुमारप्रमाणपत्र ऋणव
(मूळ प्रतिवादी
मागणी सूचना
प्रति,
?. मे. सिम सिफ इंटरप्राईझेस
प्रोप: श्री.तेजिंदर सिंग कुमार, गाळा क्र.१, सर्वे क्र.१२३, राज राजेश्वरी कंपाऊंड, गाव सोनले, तालुका भिवंडी, जिल्हा, ठाणे–
४२१३०२.
?. श्री. तेजिंदर सिंग कुमार
मे. सिम सिफ इंटरग्राईझेसचे प्रोपराईटर, १०९/४२ मलबार हिल रोड, मुलुंड कॉलनी, मुलुंड(पश्चिम), मुंबई–४०० ०८२ प्रतियार
सन्माननीय पीठासिन अधिकारी यांनी निर्गमित केलेल्या टी.ओ.ए. क्र. ९६ सन २०१५ मधील वसुली प्रमाणपत्रानुसार तुमच्याकड
रु. ३,१६,१७,९७५/- (रुपये तीन कोटी सोळा लाख सतरा हजार नऊशे पंच्याहत्तर मात्र) ची रकम येणे आहे.

सूचना प्राप्तीपासून पंधरा दिवसात वरील रक्षम जमा करण्यासाठी बोलाविण्यात येत आहे, कसूरवार ठर ी करण्यात येईल तिरिक्त तुम्ही भरावयाचे दायित्व :-

व्या तारखेपर्यंत १४.०५.२०१५ या तारखेपासून मासिक दराने १२.००% द.सा.दराने व्याज

ावणी आणि धकीत रकमेच्या वसुलीकारेता करावयाच्या इतर प्रक्रिया आणि सूचनेच्या संदर्भातील वसूली ोल निवाडा केलेले रु. १,७५,०००/- असे सर्व खर्च, प्रभार आणि परिव्यय. सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ०४ जानेवारी, २०२२ रोजी दिले.





The above is an extract of the detailed format of quarterly unaudited financial results filed with BSE Ltd. under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the third quarter and nine months ended on 31st December. 2021 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and Company's website www.organiccoatingsltd.com For & on behalf of the Board nanic Coatinus Limited

ORGANIC COATINGS LTD

For organic coalings Linnie
Sd/-
Ajay R. Shah
Whole Time Director & CEO

(Audited)

1,410.13

(215.17)

(215.17)

(213.22)

767.46

(492.85)

(2.80)

(2.80)

# NOTICE

THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY (1) CHAMBER ORDER NO. 837 OF 2019 IN

SUIT (L) NO. 1566 OF 2018 AND

(2) CHAMBER ORDER NO. 1243 OF 2019

NOTICE OF MOTION (L) NO. 3032 OF 2018

SUIT (L) NO. 1566 OF 2018

d Aminuddin Kadiri sh Jagdish Yawalkar

...Plaintiffs Versus Landmarc Construction Private Limited & 11 Ors .. Defendants

- amla Landmarc Construction Private Limited (Defendant No. 1
- endra Ramesh Jain (Defendant No. 2)
- endra Ramesh Jain (Defendant No. 3) mesh Chouthmal Jain (Defendant No. 4)
- my Singh (Defendant No. 5)
- lant Nos. 1 to 5 having address a Vimal, Ground Floor, P.M. Road,
- rle, (East), Mumbai 400 057
- so at: al 9, 6th Floor, Nehru Road,
- arle (East), Mumbai 400 099. reet Avtar Singh Kalsi, **(Defendant No. 6)** -Vimal, Ground Floor, Pherozshah Mehta Road,
- rle (East), Mumbai 400 057.
- Shah, **(Defendant No. 7)** nti Vimal, Ground Floor, Phereozshah Mehta Road, rle (East), Mumbai 400 057
- al 9, 6th Floor, Nehru Road,
- arle (East), Mumbai 400 099 Mahesh Developers, (Defendant No. 9)
- oon, Mulund Link Road, Mulund, Mumbai
- Kole Kalyan Kolivary Village Road, Kalina Santacruz (East) Mumbai - 400 098 Sirs

Take notice that the Plaintiffs abovenamed have taken out above two Chamber Orders for restoration of the above suit and Notice of Motion to file, which (suit and Notice of Motion) were rejected under Rule 986 of High Court Original Side Rules. The Prothonotary and Senior Master, High Court, Bombay, vide order dated 12th January, 2022 has directed the Plaintiffs to serve the above two Chamber Orders by way of paper


<u>जाहीर सूचना</u> सूचना देण्यात येते की, आम्ही खालील नमूद भागांकरिता समर्थ वैभव हाऊसिंग ईडेस, न्यु श्री स्वामी समर्थ बोरिवडे हाऊसिंग कंपनी प्रायक्टेट लिमिटेडचे स्थापित -टॅक्स ॲक्ट, १९६१ चे कलम. २(३१)(V) अन्वये परिभाषित म्हणून व्यकींचे मंडळ नोंदणीकृत कार्यालय येथे पारिजात, अमर हिंद मंडळ जवळ, गोखले रोड (उत्तर), दादर, - ४०००२८ आणि समर्थ डेव्हलपमेंट कॉपरिशन, भागीदारी संस्था ज्यांचे नोंदणीकृत तय येथे ११ए, सुयश, गोखले रोड (उत्तर), दादर, मुंबई – ४०००२८ यांच्या कारांची तपासणी करत आहोत. हिंति व्यक्ती किंवा व्यक्ती ज्यांना सदर जमिनीच्या भागामध्ये किंवा त्यावर कोणत्याही ता दावा, हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध जसे की वारसाहक्क, करार, गहाण, विक्री, तसे दावे किंवा व्यक्ती ज्यांना सदर जमिनीच्या भागामध्ये किंवा त्यावर कोणत्याही ता दावा, हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध जसे की वारसाहक्क, करार, गहाण, विक्री, तसे दावो किंवा व्यक्ती ज्यांना सदर जमिनीच्या भागामध्ये किंवा त्यावर कोणत्याही ता दावा, हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध जसे की वारसाहक्क, करार, गहाण, विक्री, तस्रे दावा लिखित स्वस्पात निम्मस्वाक्षरीकारांना त्यांच या शत्वा जाकं, १९ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तसे दावे किंवा आक्षेपांच्या आधारावर प्रक्रिया कर, सदर जर असल्यास ते त्यागित/ गित केले आहेत. जमिनीचे वर्णन तेरिवडे, तालुका आणि जिल्हा ठाणे येथील जमिनीचे भाग आणि विभाग आणि त्या चा सर्व्हे क्रमांक, हिस्सा क्रमांक आणि क्षेत्राचा तपशील आणि त्यांच्या सीमाबद्धता चा सर्व्ह क्रमांक, हिस्सा क्रमांक आणि क्षेत्राचा तपशील आणि त्यांच्या सीमाबद्धता
- ४०००२८ आणि समय इव्हलपमट कार्पारशन, मागादारा संस्था ज्याच नादणाकृत गय येथे ११ए, सुयश, गोखले रोड (उत्तर), दादर, मुंबई – ४०००२८ यांच्या कारांची तपासणी करत आहोत. हिी व्यक्ती किंवा व्यक्ती ज्यांना सदर जमिनीच्या भागामध्ये किंवा त्यावर कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्ती ज्यांना सदर जमिनीच्या भागामध्ये किंवा त्यावर कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्ती ज्यांना सदर जमिनीच्या भागामध्ये किंवा त्यावर कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्ती ज्यांना सदर जमिनीच्या भागामध्ये किंवा त्यावर कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्ती ज्यांना सदर जमिनीच्या भागामध्ये किंवा त्यावर कोणत्याही वारेपटा घिकार, प्रभार, विश्वस्त, निवासीहक, सुविधाधिकार, परवाना, निर्वाह अन्यकाही असल्यास तसे सदर दावा लिखित स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे अन्यकाही असल्यास तसे सदर दावा लिखित स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे ठाकुर, रा. १३३, गाव -मोहल्ला, म ता. लम्भुआ, जि. सुलतानपूर, उत्त- प्रसिद्धीच्या तारखेपासून ८ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कस्रू केल्यास, तसे दावे किंवा आक्षेपांच्या आधारावर प्रक्रिया कर, सदर जर असल्यास ते त्यागित/ प्रित केले आहेत. जमिनीचे वर्णन तिरिबडे, तालुका आणि जिल्हा ठाणे येथील जमिनीचे भाग आणि विभाग आणि त्या चा सठ्वें कमांक हित्मा कमाक आणि क्षेत्राचा तप्रील आणि त्यांच्या सीमाबदता
काराची तपासणी करत आहात. हिी व्यक्ती किंवा व्यक्ती ज्यांना सदर जमिनीच्या भागामध्ये किंवा त्यावर कोणत्याही हि व्यक्ती किंवा व्यक्ती ज्यांना सदर जमिनीच्या भागामध्ये किंवा त्यावर कोणत्याही हा देवक, नामाधिकार आणि हितसंबंध जसे की वारसाहक्क, करार, गहाण, विक्री, प्रादेश, घारणाधिकार, प्रभार, विश्वस्त, निवासीहक, सुविधाधिकार, परवाना, निर्वाह अन्यकाही असल्यास तसे सदर दावा लिखित स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच अन्यकाही असल्यास तसे सदर दावा लिखित स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच जकर, रा. १३३, गाव -मोहल्ला, म ता. लम्भुआ, जि. सुलतानपूर, उत्त- प्रसिद्धीच्या तारखेपासून ८ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तसे दावे किंवा आक्षेपांच्या आधारावर प्रक्रिया करु, सदर जर असल्यास ते त्याणित/ प्रित केले आहेत. जमिनीचे वर्णन गिरव के, तालुका आणि जिल्हा ठाणे येथील जमिनीचे भाग आणि विभाग आणि त्या चा सठहें कमांक हिन्मा कमांक आणि क्षेत्राचा तपणील आणि त्यांच्या सीमाबदता
ता दावा, हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध जसे की वारसाहक्क, करार, गहाण, विक्री, ाडेपट्टा, धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त, निवासीहक्क, सुविधाधिकार, परवाना, निर्वाह अन्यकाही असल्यास तसे सदर दावा लिखित स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच य श्ला मजला, हाजी कसम बिल्डिंग, ६६ तमरिंद लेन, फोर्ट, मुंबई ४००००१ येथे या प्रसिद्धीच्या तारखेपासून ८ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तसे दावे किंवा आक्षेपांच्या आधारावर प्रक्रिया करु, सदर जर असल्यास ते त्यागित/ प्रति केले आहेत. जमिनीचे वर्णन गेरिवडे, तालुका आणि जिल्हा ठाणे येथील जमिनीचे भाग आणि विभाग आणि त्या चा सर्व्ह कमांक हिस्मा कमांक आणि क्षेत्राचा तपशील आणि त्यांच्या सीमाबदता
।डपट्टा, धारणाधकार, प्रमार, विश्वस्त, निवासीहक, सुविधाधकार, परवाना, निवाही अन्यकाही असल्यास तसे सदर वावा लिखित स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे जुकुर, रा. १३३, गाव -मोहल्ला, म ता. लम्भुआ, जि. सुलतानपूर, उत्त- प्रसिद्धीच्या तारखेपासून ८ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तसे दावे किंवा आक्षेपांच्या आधारावर प्रक्रिया करु, सदर जर असल्यास ते त्याणित/ गित केले आहेत. जमिनीचे वर्णन गिरवडे, तालुका आणि जिल्हा ठाणे वेथील जमिनीचे भाग आणि विभाग आणि त्या वा सर्वें कमांक होत्म्या कमांक आणि होत्राचा तण्णील आणि त्यांच्या सीमाबदता
तसे दावे किंवा आक्षेपांच्या आधारावर प्रक्रिया करु, सदर जर असल्यास ते त्यागित/ गित केले आहेत. जमिनीचे वर्णन ोरिवडे, तालुका आणि जिल्हा ठाणे येथील जमिनीचे भाग आणि विभाग आणि त्या चा सर्वे कमांक हिम्सा कमांक आणि क्षेत्राचा तपशील आणि त्यांच्या सीमाबदता जया अर्थी सदरचे वादी हयांनी
ोरिवडे, तालुका आणि जिल्हा ठाणे येथील जमिनीचे भाग आणि विभाग आणि त्या चा सर्वे कमांक हिस्सा कमांक आणि क्षेत्राचा तपणील आणि त्यांच्या सीमाबदता जया अर्थी सदरचे वादी हयांनी
चा सर्वे कमांक हिस्सा कमांक आणि क्षेत्राचा तपशील आणि त्यांच्या सीमाबदता जिया अर्थी सदरचे वादी हयांनी
प्रियोणी न्यायाधीश (a. स्तर) वर
सर्व्हें क्र. हिस्सा क्र. क्षेत्र चौ. मीटर्स मध्ये ि ९१/२०१५ दाखल केला आहे. त्या
४७ २ ६६१०.०० जाहीर करण्यात येते की सदर
४८ १ ५८००.०० दिवाणी दावा मध्ये, प्रतिवादी
४९ १सी ३००.०० प्रतिवादी क्रं. २ यांच्यावर प्रत्यक्ष बजावणी झालेली नसल्यामुळे ह
<u>५० १बी २९६०.००</u> नोटीस प्रसिद्ध करीत आहेत. त
५० २ए ८०.०० प्रतिवादी कं. १ व प्रतिवादी कं. २ 3
५१ २ ३२५०.०० प्रतिनिधींनी त्यांची बाजु मांडण्य
ग्रेनीय प्रसिद्ध वास्त्रणप्राय २० वि
/     आत उपरनिर्दिष्ट प्रकरणी सामी

पूर्वेला किंवा त्यादिशेने आणि ३० मीटर रुंद डी. पी. रोड दारे अंशत:

: गाव बोरिवडेचा सर्व्हे क्र. ४५ धारक जमिनीद्वारे अंशत:

० मीटर रुंद डी. पी. रोडद्वारे

<u>स्थावर मिळकतीचे वर्णन :</u>		publication and the next date of hearing of both the Chambers Orders is fixed on 9th March, 2022.		परिचमला किंवा त्यादिशन : २० दिनांक १४ फेब्रुवारी, २०२२ रोजी
सौ. शुभांगी गणपत लमखडे यांच्या नावे उभारित फ्लॅट म्हाडा खोली क्र. डी-६, चारकोप यश	ोदीप	You may remain present on the aforesaid date, if you so desire.		14114 30 18 11(1, 1-11 (1-11
सीएचएस लि., प्लॉट क्र. ८६०, सेक्टर - ८, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई - ४००		Dated 15th day of February, 2022 Sd/-		
च्या समाविष्टित मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग.		Chandra Naik & Associates Advocates for the Plaintiffs.	s	
दिनांक : १५.०२.२०२२ प्राधिकृत अ	धिकारी	101, Apex Chambers, 75,	,	
 ठिकाण: कांदिवली पश्चिम, मुंबई बँक ऑफ	इंडिया	Janmabhoomi Marg, Fort, Mumbai 400001.		



तारीख २४/०२/२०२२ रोजी नेमण्यात आली

आहे. आज दि. ०५/०२/२०२२ रोजी माझ्या

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, आम्ही याखालील स्टेट बॅंक ऑफ इंडिया (पूर्वी स्टेट बँक ऑफ बिकानेर ॲण्ड जयपूर) सह प्रभारांतर्गत याखालील परिशिष्टात नमूद मिळकत सह त्यामधील सर्व हकांसाठी १) श्री. जयेश सुरेशचंद्र मेहता आणि २) श्री. दिनेश सुरेशचंद्र मेहता, दोघांचा पत्ता येथे श्रीराम मेंशन, ५वा मजला, पारेख स्ट्रीट, एस.व्ही.पी. रोड, मुंबई ४००००४ यांचे नामाधिकार तपासत आहोत.

जर कोणतीही व्यक्ती किंवा संस्था ज्यांना खालीलनमूद मिळकत किंवा त्याच्या भागांच्या संदर्भात कोणताही प्रभार, भार, हक्क, हितसंबंध किंवा हक्क्दारी किंवा अन्यकाही जर असल्यास याद्वारे तसे लिखित स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना दस्तावेजीय पुराव्यांसह या प्रकाशनाच्या तारखेपासून १५ दिवसांत कळवावे, कसूर केल्यास तसे प्रस्तावित दावे, हितसंबंध, भार किंवा मागणी जर असल्यास ते सर्व हेतू आणि इच्छेनूसार त्यागीत आणि/किंवा परित्यागित मानले जातील.

<u>परिशिष्ट</u>

सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०० ०१३ येथे स्थित लोअर परेल विभागाचा सी.एस.क्र. ४६४ धारक जमिनीवरील इमारतीमधील दोन कायमस्वरुपी कार पार्किंग स्पेसेस धारक क्र. पी६–६१४ व पी६–६१५ आणि लोधा डेव्हलपर्सद्वारे प्रकल्प 'पार्कसाईड-बी विंग' अशा ज्ञात इमारतीच्या १७व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. बी-१७०३ मोजमापीत ९६० चौ.फु. चटई क्षेत्र किंवा तत्सम. अधिराज हरिष

डी. एम. हरिष ॲण्ड कं. वकील ३०५-३०९, नीळकंठ ९८, मरिन ड्राईव्ह, मुंबई-४०० ००२ दिनांकः १५-०२-२०२२

कल्जा	सचना

5 HDFC

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

मुंबई शाखाः ए-९०१, ९वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाऊंड, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल पूर्व, मुंबई-४०० ०१३. दूर क्र. : ०२२-६६११३०२० नोंद. कार्यालय: रेमन हाऊस, एच.टी. पारेख मार्ग, १६९, बॅकबे रेक्लमेशन, चर्चगेट, मुंबई-४०० ०२०. सीआयएनः एल७०१००एमएच१९७७पीएलसी०१९९१६. संकेतस्थळ: www.hdfc.com

ज्याअर्थी**. हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या** प्राधिकत अधिकारी/ऱ्यांनी सिक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम ९३ (२) अंतर्गत खालील कर्जदार यांना त्यांच्या संबंधित नावासमोर नमूद रकमेसह सदर सूचनेमधील नमूदनसार वसुली आणि/किंवा प्रदानाच्या तारखेपर्यंत प्रयोज्य दराने त्यावरील व्याज, अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. ही रक्कम सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत परतफेड करण्यासाठी बोलाविण्याकरिता मागणी सूचना जारी केलेल्या आहेत.

अनु.	कर्जदार/	थकबाकी	मागणी	कब्जाची	स्थावर मिळकत (तीं)/
क्र.	कायदेशीर वारस आणि	NOT THE STREET	सूचनेची	तारीख	तारण मत्तांचे वर्णन
	कायदेशीर प्रतिनिधींचे नाव		तारीख		
۶.	श्री. त्रेवाडिया हेमेंद्र गोपालजी आणि श्री. त्रेवाडिया पिंकेश गुणवंतराय आणि श्री. हेमेंद्र गोपालजी त्रेवाडिया (हेमेंद्र गोपालजी त्रेवाडिया एचयुएफ यांचे कर्जदार आणि कर्ताच्या कार्यक्षमतेत) आणि श्री. त्रेवाडिया गुणवंत गोपालजी आणि सौ. त्रेवाडिया हीना हेमेंद्रभाई आणि सौ. त्रेवाडिया पुष्पा गुणवंत.	रु. ८,३६,९०,६१२/- ३०.०९.२०२१ रोजीस <sup>*</sup>	०१.११.२०२१	१०.०२.२०२२ (सांकेतिक कब्जा)	मंगिरिश अपार्टमेंट्स, फ्लॅट क्र. १६०१, १६वा मजला, स.क्र. एफपी ११७०, सीएस ५/७८, टीपीएस Ⅳ, किर्ती कॉलेज समोर, काशिनाथ धुरू रोड, दादर (प.), मुंबई- ४०००२८.
२.	श्री. शर्मा दिनेश धर्मराज आणि सौ. शर्मा पूनम	रु. ६,१३,४३३/− ३०.०६.२०१९ रोजीस <sup>*</sup>	०५.०८.२०१९	११.०२.२०२२ (सांकेतिक कब्जा)	युनती-२०३, २रा मजला, बी-विंग, शांती होम्स, सनशाईन ग्रीन पार्क-३, स.क्र. २२६, २२७/३ आणि ४, २२८, विद्या विकासिनी शाळेजवळ, फादरवाडी, गोखिवरे, वसई (पू.), जि. पालघर-४०१२०८.
२.	श्री. जगताप सुरज सुभाष आणि सौ. जगताप सुहासिनी सुभाष आणि श्री. जगताप सुभाष आर.	रु. १७,९१,३०४/ – ३१.०७.२०२१ रोजीस <sup>*</sup>	०७.०९.२०२१	१२.०२.२०२२ (प्रत्यक्ष कब्जा)	फ्लॅट-००१, तळमजला, सिताराम सीएचएसएल., प्लॉट २४, स.क्र. जुना-५५ आणि ५६पी, न्यु-७६ आणि ७७, गाव निलेमोरे, नालासोपारा (प.), जि. पालघर ४०१२०३.

\*सह वसुली आणि/किंवा प्रदानाच्या तारखेपर्यंत उपार्जित प्रयोज्यनुसार पुढील व्याज, अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार, इ.

तथापि, येथे वरील नमूद कर्जदार थकीत रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने, विशेषतः येथे वरील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की. एचडीएफसीच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी वरील वर्णन करण्यात आलेल्या स्थावर मिळकती(तीं)चा/तारण मत्तांचा कब्जा त्यांना सदर अधिनियमाच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून वरील नमूद तारखेस घेतला आहे.

विशेषत: येथे नमुद केलेले कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, उपरोक्त स्थावर मिळकती (तीं)/तारण मत्तांशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर स्थावर मिळकती (तीं)/तारण मत्तांशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि.च्या गहाणाच्या अधीन राहील.

कर्जदार यांचे लक्ष तारण मत्ता विमोचित करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे.

पंचनामा आणि वस्तुसूचीची प्रत निम्नस्वाक्षरीकारांकडे उपलब्ध आहे आणि कर्जदार यांना सर्वसाधारण कामकाजाच्या वेळेत कोणत्याही कामकाजाच्या दिवशी निम्नस्वाक्षरीकारांकडून संबंधित प्रत प्राप्त करण्याची विनंती करण्यात येत आहे.

ठिकाण : मुंबई दिनांक : १२-फेब्रु.-२०२२ हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि. करित सही/-प्राधिकृत अधिकारी

#### चांदणी टेक्स्टाईल्स इंजिनियरिंग इंडस्ट्रीज लिमिटेड नोंदणी कार्यालयः ११०, टी.व्ही. इंडस्ट्रियल इस्टेट, ५२, एस. के. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई-४०० ०३० सीआयएन : एल२५२०९एमएच१९८६पीएलसी०४०११९

Place : Mumbai

याद्वारे **सूचना** 

एंटरप्राईडेस. २

इन्कम–टॅक्स

ज्यांचे नोंदणीवृ

मुंबई - ४००

कार्यालय येथे

नामाधिकारांर्च कोणतीही व्यत्त

प्रकारचा दावा

भेट, भाडेपट्टा.

किंवा अन्यक

कार्यालय १ला सचना प्रसिद्धी

आम्ही तसे दा

परित्यागित के

गाव बोरिवडे

जमिनीचा सव्य

पढीलप्रमाणे अ

उत्तरेला किंवा

दक्षिणेला किंव

Dated : 14/02/2022

सही/-(अजित त्रिपाठी)

वसुली अधिकार कर्ज वसुली न्यायाधिकरण-।, मुंबई

> ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

तपशील	संग	पलेली तिमाहीस	ाठी	संपलेले नऊ महिने		संपलेले वर्ष	
	39.99.9099	30.09.2029	39.99.9070	39.99.9099	39.99.9070	39.03.2029	
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	8099.39	५८०३.२४	२३५१.६२	११८१९.३८	४५७५.६९	७०७९.५६	
कालावधीसाठी (कर, अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण बार्बोपूर्वी) निव्वळ नफा/(तोटा)	११३.८१	६२.३१	५५.५८	१८३.८२	८.४१	१०.५६	
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	११३.८१	६२.३१	44.42	१८३.८२	१०१.९५	११९.०३	
कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	७२.०१	४६.९०	२७.९५	१२५.५४	<i>د</i> ٩.००	११०.३५	
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/ (तोटा)(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	७२.०१	४६.९०	૨७.૬५	૧૨५.५૪	<i>د</i> ٩.००	११०.४४	
समभाग भांडवल रु. १०/– प्रत्येक शेअर च्या दर्शनी मूल्य	१६१३.७३	१६१३.७३	१६१३.७३	१६१३.७३	१६१३.७३	१६१३.७३	
इतर इक्विटी (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	0	0	0	0	0	४४९.३६	
प्रति भाग प्राप्ती (अनन्य साधारण बार्बीपूर्वी)							
मुलभूत :	0.84	0.29	0.99	50.0	(\$0.03)	0.08	
सौम्यिकृत :	0.84	0.29	०.१७	50.0	(٥.٥३)	0.08	
प्रति भाग प्राप्ती (अनन्य साधारण बार्बीनंतर)							
मुलभूत :	0.84	0.29	०.१७	50.0	0.44	०.६८	
सौम्यिकृत :	0.84	0.29	0.89	30.0	0.44	0.52	

टिपा

ठेकाणः मंबई

दिनांक : १४.०२.२०२२

१) वरील निष्कर्ष १४ फेब्रुवारी, २०२२ रोजीच्या बैठकीत लेखापरिक्षण समितीने पुनर्विलोकित करून मंडळाच्या मंजुरीकरिता शिफारस केले आणि कंपनीच्या संचालक मंडळाने त्याच्या त्याच तारखेस झालेल्या बैठकीत मंजुर करून अभिलिखित केले.

२) कंपनीचे वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस् ('इंड एएस') सह वाचता त्या अंतर्गत बनवलेले संबंधित नियम यानुसार आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन, २०१५ चे रेग्युलेशन ३३ व दिनांक ५ जुलै, २०१६ चे सेबी सर्क्यलर यानसार बनवले आहेत.

३) कोरोना व्हायरस (कोविड-९९) महामारीच्या उद्रेकाचा भारत आणि जगभरातील आर्थिक गतीविधीवर लक्षणिय परिणाम झाला. कंपनीने व्यवसायाच्या सर्व पैलवर कोविड-१९ च्या परिणामाचे निर्धारण केले. व्यवस्थापनाने ह्या अलिप्त वित्तीय निष्कर्षांच्या मंजुरीच्या तारखेपर्यं माहितीच्या बाह्य आणि अंतर्गत स्रोतांचा विचार केला आहे. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठीचे वित्तीय निष्कर्ष बनवतांना लक्षणीय लेखा अंदाज व गृहीतके यावर निर्णय घेताना, येणी वसुल करण्यांत, वस्तूसूची, मत्तांची हानी, तरलता, वित्तीय स्थिती व कंपनीचे प्रचालन यावर निर्णय घेताना योग्य काळजी घेतली आहे. कोव्हीड-१९ साथीच्या परिणामांचे अंदाज वर्तवण्यातील अनिश्चितता विचारात घेता, ह्या अलिप्त वित्तीय निष्कर्षांच्या मंजुरीच्या तारखेस वर्तवलेल्या अंदाजांपेक्षा ह्या साथीचे भविष्यातील परिणाम वेगळे असू शकतील. कंपनी कोव्हीड-१९ साथ रोग आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणताना आणू शकेल त्या अडथळ्या अधीन भविष्यातील आर्थिक स्थितीवरील कोणत्याही महत्त्वाच्या बदलावर बारिक लक्ष ठेवून आहे.

) ०४.०२.२०२२ दिनांकीत कंपनी निबंधक, मुंबईच्या प्रमाणपत्राद्वारे कंपनीचे नाव **चांदणी टेक्स्टाईल्स इंजिनियरिंग इंडस्ट्रीज लिमिटेड पासून कॅंडोर** टेक्टेक्स लिमिटेड असे बदलण्यांत आले आहे. नावातील बदला संदर्भात आवश्यक औपचारिकता करणे विविध सुयोग्य प्राधिकरणांकडून प्रलंबित आहे. आवश्यक असेल तेथे मागील तिमाही/वर्षाची आकडेवारी पुनर्गठीत/ पुनर्रचित केली आहे.

.) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजस् मध्ये सादर केलेल्या ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. अलिप्त वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण बीएसई आणि एमएसईआय च्या वेबसाईट अनुक्रमे येथे www.bseindia.com आणि www.msei.in यावर उपलब्ध आहे आणि कंपनीचे वेबसाईट www.cteil.com वर सुध्दा उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या आदेशाने चांदणी टेक्स्टाईल्स इंजिनियरिंग इंडस्ट्रीज लिमिटेड साठी जे. आर. मेहता व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन- ००१९३०२९)